

20110205 200247001

महानगरपालिकांमध्ये सेवा भरती करताना
पोलीसांकडून चारित्र्य पडताळणी करून
उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

क्र.संकिर्ण २००७/पडताळणी/नवि-२६

नगर विकास विभाग, शिबीर कार्यालय,
हैद्राबाद हाऊस, सिव्हील लाईन्स, नागपूर.

दिनांक : २९ नोव्हेंबर, २००७.

शासन निर्णय

महानगरपालिकांनी सरळ सेवेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात न आल्यामुळे काही उमेदवारी शासनाने बंदी घातलेल्या संघटनांचे कार्यकर्ते / पदाधिकारी असून त्यांच्याविरुद्ध पोलीसांकडून गुन्हे नोंदविले असल्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षा दिल्याचे प्रकरण नुकतेच शासनाच्या निदर्शनास आले आहे.

०२. वास्तविक पाहता, वृत्तपत्रात जाहिरात देऊन / सेवायोजन कार्यालयाकडून मागणी पत्र मागवून इत्यादी माध्यमातून उमेदवारांची विहित पध्दतीचा अवलंब करून गुणवत्तेनुसार निवड करतांना, त्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेण्याप्रमाणेच उमेदवारांचे चारित्र्य / पूर्व इतिहास याबाबत पोलीस यंत्रणेमार्फत पडताळणी करून घेवून त्यांच्याविरुद्ध कोणतेही गुन्हे नोंदविण्यात आले नाहीत अथवा गुन्हे सिध्द झालेले नाही, असे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच संबंधित उमेदवारांची नेमणूक करणे आवश्यक आहे. अशी कारवाई न केल्यामुळे अपराध सिध्द कर्मचारी महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्त असल्यास महानगरपालिकेच्या कामकाजाविषयी सामान्य जनतेच्या मनात असलेली प्रतिमा डागाळून महानगरपालिकांची विश्वासाहता धोक्यात येते. असे प्रकार घडू नयेत याची खबरदारी प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने प्रमुख म्हणून महानगरपालिका आयुक्तांची जबाबदारी आहे.

०३. सबब, या शासन आदेशाद्वारे सर्व महानगरपालिकांना निदेश देण्यात येत आहेत की, महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्ती करताना उमेदवारांची चारित्र्य पडताळणी पोलीस यंत्रणेमार्फत करून त्यांच्याविरुद्ध कोणतेही गुन्हे नोंदविण्यात आले नाहीत अथवा गुन्हा सिध्द झालेला नाही, असे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच संबंधित उमेदवारांची नियुक्त केली जाईल, याची खातरजमा महानगरपालिका प्रशासनाने कटाक्षाने करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

०/८

(म.दि. आडिवरेकर)

शासनाचे उप सचिव

प्रति,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- २) मा.राज्यमंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव,
- ३) अप्पर मुख्य सचिव, नगर विकास यांचे स्वीय सहाय्यक यांना माहितीकरीता,
- ४) प्रधान सचिव, नगर विकास यांचे स्वीय सहाय्यक यांना माहितीकरीता,
- ५) प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, यांचे स्वीय सहाय्यक,
- ६) आयुक्त, सर्व महानगरपालिका,
- ६) प्रकल्प संचालक, सर्व शिक्षा अभियान, बाल भवन, चर्नी रोड, मुंबई-४०० ०३४,
- ७) नगर विकास विभागातील सर्व संबंधित अधिकारी,
- ८) निवडनस्ती (नवि-२६)